

जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना
१९९० वर्गणीच्या दरात वाढ करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक: गवियो २०१६/प्र.क्र.४९/आस्था-५

बांधकाम भवन, २५, मझबान पथ, फोर्ट,

मुंबई ४०० ००१

तारीख: १६ जानेवारी, २०२०

वाचा :-

- १) शासन निर्णय, वित्त विभाग क्र.डीओआय २०८१/७०१/एडीएम-५, दिनांक २६.४.१९८२.
- २) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग क्र.विमा-१०९०/प्र.२८०/१८, दिनांक १.९.१९९०.
- ३) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. गवियो-१०८९/प्र.क्र.६६४/८९-विमा, दिनांक ८.१.१९९०.
- ४) शासन आदेश, ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्र. डिएसआर २४९८/सीआर ६६/१८, दिनांक २६.५.१९९८.
- ५) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. गवियो-२००२/प्र.क्र.३०/शा.हमी, दिनांक २६.७.२००२.
- ६) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.विमा २००२/प्र.क्र.१३६/आस्था-५ (१८), दिनांक १९.६.२००३.
- ७) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. गवियो-२०१५/प्र.क्र.४७/विमा प्रशासन, दिनांक ३०.१.२०१६.

प्रस्तावना :-

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेली "राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२" जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना संदर्भ क्र .२ येथील दिनांक १ सप्टेंबर, १९९० च्या शासन निर्णयानुसार दिनांक १ ऑक्टोबर, १९९० पासून लागू करण्यात आली आहे . अ.क्र.४ येथील शासन आदेशानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून सुधारित अ , ब, क, ड वर्गीकरणानुसार गट विमा योजनेची वर्गणी वसूल करण्यास मान्यता देण्यात आली आहे . आता अ.क्र.७ येथील वित्त विभागाच्या दिनांक ३०.१.२०१६ च्या शासन निर्णयानुसार गट विमा योजनेच्या वर्गणीत सुधारणा करण्यात आलेली आहे . त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गट विमा योजनेच्या वर्गणीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती . महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या २४८ च्या कलमानुसार शासनास प्रदान केलेल्या अधिकारानुसार शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे .

शासन निर्णय :-

जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजनेच्या मासिक वर्गणीचे दर व त्यानुरूप मिळणारे लाभ यामध्ये दिनांक १ जानेवारी २०२० पासून पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या दराऐवजी खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे गट विमा योजनेची सुधारित वर्गणी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जानेवारी २०२० पासूनच्या वेतनातून वसूल करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.

वर्ग	दिनांक १.१.२०२० रोजी नियमित जिल्हा परिषद सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून वसूल करावयाची वर्गणी (एक युनिट रु.६० प्रमाणे)	दिनांक २.१.२०२० ते ३१.१२.२०२० पर्यंत नियमित जिल्हा परिषद सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून वसूल करावयाचा केवळ विमा संरक्षणाचा हप्ता	जिल्हा परिषद सेवेत असताना कर्मचाऱ्याला मृत्यू आल्यास कुटुंबियांना देय होणारी विम्याची रक्कम
स्तंभ-१	स्तंभ-२	स्तंभ-३	स्तंभ-४
गट-क	रु.३६०/- (रु.तीनशे साठ)	रु.१२०/- (रु.एकशे वीस)	रु.३,६०,०००/- (रु.तीन लक्ष साठ हजार)
गट-ड	रु.२४०/- (रु.दोनशे चाळीस)	रु.८०/- (रु.ऐंशी)	रु.२,४०,०००/- (रु.दोन लक्ष चाळीस हजार)

२. वरीलप्रमाणे सुधारित दराने वर्गणी वसूल करताना सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक.एसआरव्ही १०९८/ १६४४/प्र.क्र.२/९९/१२, दिनांक ०२ जुलै, २००२ अन्वये पदांच्या सुधारित वर्गीकरणानुसार समाविष्ट करण्यात आली असेल त्या वर्गीकरणाच्या अनुषंगाने वर्गणी वसूल करण्यात यावी. तसेच कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत किंवा आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी दिलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वरिष्ठ श्रेणीच्या अनुषंगाने त्यांच्या मूल पदाचा विचार न करता विमा वर्गणी वसूल करण्यात यावी.

३. (अ) वरीलप्रमाणे सुधारीत दर दिनांक १ जानेवारी, २०२० पासून लागू होतील.

(ब) सुधारीत दराने मासिक वर्गणीची वसुली ही १ फेब्रुवारी, २०२० रोजी देय होणाऱ्या जानेवारी, २०२० च्या वेतनातून वसूल करण्यात यावी.

४. गट विमा योजनेचे सदस्यत्व यापूर्वीच प्राप्त झालेल्या तसेच दिनांक १ जानेवारी २०२० रोजी किंवा तत्पूर्वी जिल्हा परिषद सेवेत "नियमितरित्या" स्थानापन्न असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीच्या गटानुसार सुधारित दराने वर्गणी संबंधितांकडून फेब्रुवारी, २०२० पासून (जानेवारी, २०२० च्या वेतनापासून) बिनव्याजी वसूल करण्यात यावी.

५. दिनांक २ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीतील नियमितरित्या नियुक्त / पदोन्नत झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी, २०२० पासून गट विमा योजनेचे सभासद करून घ्यावे व त्यांच्या वर्गवारीनुसार सुधारित दराने वर्गणी वसूल करण्यात यावी.

६. दिनांक २ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्हा परिषद सेवेत नियमित नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून परिच्छेद क्र.१ मधील तक्त्याप्रमाणे स्तंभ-३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे केवळ विमा संरक्षणाच्या हप्त्याची वसूली करण्यात यावी . गट विमा योजनेच्या पुढील वर्धापन दिनांकास यांना गट विमा योजनेचे नियमित सभासद करून घेऊन बचत निधी व विमा निधी संरक्षणाच्या हप्त्याची रक्कम मिळून पूर्ण दराने वरील परिच्छेद १ मधील स्तंभ-२ प्रमाणे वर्गणी वसूल करण्यात यावी.

७. गट विमा योजनेच्या वर नमूद केलेल्या वाढीव दराने वर्गणी वसूल करण्याच्या संदर्भात जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना १९९० च्या नियमात आवश्यक त्या दुरुस्त्या यथावकाश स्वतंत्रपणे करण्यात येतील . सर्व जिल्हा परिषदांनी सदर आदेश त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.

८. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र . ०८/२०१९, दि.०२.०५.२०१९ व दि.१७.१२.२०१९ अन्वये दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२००११६१५०१०२५९२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(पं. खं. जाधव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, (लेखापरीक्षा), मुंबई / नागपूर (दोन प्रतीत)
२. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर (दोन प्रतीत)
३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
४. विभागीय आयुक्त (सर्व)

५. अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व)
६. जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सर्व)
७. जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (सर्व)
८. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,
मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी ५ प्रतीत)
९. संचालक, लेखा व कोषागारे कार्यालय, मुंबई
१०. संचालक (विमा), विमा संचालनालय, गृहनिर्माण भवन, म्हाडा, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१
११. जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
१२. वित्त विभाग (व्यय १५) व (विमा प्रशासन), मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
१३. कक्ष अधिकारी, कार्यासन आस्था-७, आस्था-८, आस्था-९, आस्था-१०, आस्था-११,
आस्था-१२,
१४. वित्त-१, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई
१५. निवड नस्ती, कार्यासन आस्था-५ ग्राम विकास विभाग
